



HIND RECTIFIERS LIMITED

REGD. & H.O. LAKE ROAD, BHANDUP (W), MUMBAI - 400 078. TEL.: +91 22 2569 6789 FAX: +91 22 2596 4114
www.hirect.com corporate@hirect.com / marketing@hirect.com CIN: L28900MH1958PLC011077

Ref. No. HIRECT/SEC/2019-20/62

12th November, 2019

BSE Limited
1st Floor, New Trading Ring
Rotunda Building,
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

The National Stock Exchange of India Limited
"Exchange Plaza" 5th Floor, C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East) Mumbai 400 051

Security Code No. 504036/HIRECT Type of Security: Equity

Sub: Newspaper Publications - Un-audited Financial Results

Dear Sir(s),

Please find enclosed herewith copies of advertisement with respect to the Un-audited Financial Results for the quarter ended 30th September, 2019 published in The Free Press Journal and Navshakti on 12th November, 2019.

We request you to kindly take the above on records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

MeenakshiAnchlia
(Company Secretary & Compliance Officer)



Encl: A/a

Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan
Public Work Department
:- Corrigendum :-
Tender Notice No. 36/2019-20

Sr. No.	Published	Read as
1	The completed tenders are to be uploaded by E-tendering on or before Dt. - 8/11/2019 upto 5.00 p.m. And the tenders will be opened on dt. 11/11/2019 at 11.00 a.m. if possible	The completed tenders are to be uploaded by E-tendering on or before Dt. - 18/11/2019 upto 5.00 p.m. and the tenders will be opened on dt. 20/11/2019 at 11.00 p.m. if possible

Sd/-
City Engineering
KDMC/PRO/HQ/485 Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan.
Dt.: 11.11.19

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client/s hereby intend/s to purchase from owner namely Yashoda R. Bhagat, Kumud N. Patil, Dnyanesh R. Patil, Mahadev B. Patil, Leela B. Patil, Gulab A. Patil, Babubai R. Patil, Ravindra Patil, Kiran Patil, Malti Patil, Malti R. Patil, Vijaya, Kasturba S. Mhatre, Alkabi D. Raut, Laxmibai, their share i.e. 96 gunthas out of total area of plots of land at Village Maljipada, Tal. Vasai, Dist. Palghar of which detail description is given below:-

Survey no.	Hissa No.	Area
118	4pt.	0.32.9
119	2	0.46.8
120	6pt.	0.39.4

Any person having any right, title benefit and/or interest or objection in said transaction or deal are hereby required to make the same known in writing along with copies of all documents in support of claim to at the office 102, Neelam Accor, Pancharatna Complex, 150 ft Road, Bhayander (W) within 14 days from the publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interest if any considered to have been waived.

Date: 12/11/2019
Adv. Hiren P. Mehta Bhayander (W)

Public Notice

Application Advocate: Ekh. 28
Shri A. S. Pasi
Shri V. A. Panchal
IN THE CIVIL COURT AHMEDABAD
Civil Miscellaneous
Application No. 391/2018
Applicant: M/s. Tinagati Trade Com. Pvt. Ltd.
Against
Opponents: 13, IIF Mauritius, C/o. Cit Bank
R. A. Custody Services, C/o. Sultan Alys Business Centre, Boradwasi
Mansarovar, Dr. Annie Bhasani Road, Worli, Mumbai 18.

where as you the opponents are hereby informed that notice issued by the Hon'ble Court has been returned unserved also through RPAD your whereabouts are not known hence this notice is published.

The above named applicant instituted a CMA against opponents for application for delay condonation of Restoration application for Restore Civil Suit No. 3013 of 1997.

Therefore, you the opponents are hereby notified to appear in this Court in person or by pleader duly instructed and able to answer all material question on the date 10/12/2019 at 10:30 a.m., you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose evidence and all the documents upon which you intend to rely in the support of your defence.

Hence take notice that, in default of your appearance on the day before mentioned the CMA will be heard and determined in your absence.

Give under my hand and seal of the court 08/11/2019.

Prepared by: (V.N. Priyadarshi) Assistant Registrar
City Civil Court Bhadra, Lal Darwaja, Ahmedabad.

Compared by: (S. J. Parmar) Bench Clerk Gr-I
(J. P. Shukla) Registrar
City Civil Court

COSMOS BANK Mumbai Regional Office: Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 400 028. Phone No. 022-24476012/57/58

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

E-auction Sale Notice for Sale of Movable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower & Guarantors and that the below described movable property charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of The Cosmos Co. Op. Bank Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 17.12.2019 from 1.00 pm to 2.00 pm with unlimited extension of 5 minutes each for Recovery of Rs.3,93,362.44 (Rupees Three Lakhs Ninety Three Thousand Three Hundred Sixty Two & Paise Forty Four Only) as per Demand Notice dated 14.10.2014 plus further interest & charges thereon in Accounts & is due to The Cosmos Co-op. Bank Ltd from Borrower- Mr. Ramkumar Maniram Pandey & Guarantors:- 1) Mr. Manobhav Tilak Tripathi & 2) Mrs. Seema A. Tiwari.

The Reserve Price of Movable Property (Vehicle) will be Rs. 1,75,000/- (Rupees One Lakh Seventy Five Thousand Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 17,500/- (Rupees Seventeen Thousand Five Hundred Only).

SCHEDULE - I DESCRIPTION OF HYPOTHECATED VEHICLE

Description of Vehicle & Model No.	Registration No.	Engine No.	Chassis No.
Safari Dicor 2.2 G*4*2 MFL	MH-05-AS-5243	22LDICOR06HZYJ15060	MAT403731ANH0825

Note:
1. For inspection of subject property will be available with prior appointment.
2. EMD forms are available with Authorised Officer.
3. Please contact for EMD payment details to Authorised Officer.

For detailed terms & conditions of the sale is available with the Bank Website i.e. <https://www.cosmosbank.com> OR <https://cosmosbank.auctiontiger.net>.

Date : 12.11.2019
Place : Mumbai
Sd/-
Authorized Officer
The Cosmos Co-operative Bank Ltd.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that late Balu alias Baloomal alias Baldev Chhugomal Ahuja, was a member of Vidyavihar Sahaniyas Co-operative Housing Society Ltd. in respect of flat bearing No. 25 on the third floor of the building of the society at Senapati Bapat Marg, Dadar, Mumbai-400 028. He died on or about 22.05.2014. The nominee Smt. Pushpa Baldev Ahuja has also expired on or about 12.02.2018 without being member of society. There are two legal heirs of the deceased member viz. Rajesh Baldev Ahuja and Kanchan Ashok Nagpal. Smt. Kanchan Ashok Nagpal has given No Objection Letter for transfer of said flat in name of Rajesh Baldev Ahuja. The legal heir Shri Rajesh Baldev Ahuja has applied for transfer of the share of deceased member.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants to transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his claim for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as provided under the Bye-laws of the Society.

Sd/-
Hon. Secretary
For and on behalf of
Vidyavihar Sahaniyas CHSL
Place: Mumbai, For and on behalf of
Date: 12 NOV, 2019.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given for investigating and certifying the title of Mr. Sanjay Haware and Mrs. Anjali Sanjay Haware to the property described in the Schedule below. All persons having any claim against or to the under mentioned property by way of mortgage, gift, sale, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned at his office at 59, Dr. V.B. Gandhi Marg, Fort, Bombay-400023, within 14 days from the date of publication hereof. Otherwise the title will be certified without reference to such claim, and the same, if any, will be considered as waived.

SCHEDULE ABOVE REFERRED TO
Residential Bungalow No.12 (earlier known as Bungalow No. A6) comprising of ground and one upper floor having aggregate built up area of 157 square metres standing on land bearing Plot No. 569B (being part of the Original Plot No. 569) of Suburban Scheme No. III of Chembur and bearing CTS No. 1740 of village Chembur, forming part of the property named as Gulab Baug of the Golf Links Cooperative Housing Society Limited, which property is situated at Dr. A. Soares Marg, Chembur in Greater Mumbai in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban.

DATED THIS 12th DAY OF NOVEMBER 2019
AMOL K. TEMBE
ADVOCATE HIGH COURT

Bank of Baroda
ROSBAR, Bank of Baroda, Dena Heritage Building, 3rd Floor, 17-Horniman circle, Mumbai 400023
Tel: 022-22625976; 022-22625977/6;
Email: SARMM@BANKOFBARODA.COM

POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of Bank of Baroda under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 26th, 2017 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower Mr. Saibabab N. Elagandula & Mrs. Anuradha S. Elagandula to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 25,06,120.00 (Rupees Twenty Five Lacs Six Thousand One Hundred Twenty Only) as on 25.05.2017 plus further interest & other charges thereon. Within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers in particular and to the public in general that, the Circle Officer, Bhiwandi has taken possession of the property described herein Below in exercise of powers conferred on him by an order issued by District Magistrate, Thane in Misc Application No. 257/2018 Under Section 14 of the said Act on 03.09.2018 & subsequent order issued to Circle Office, Bhiwandi & handed over possession of the property to the Authorized Officer of Bank of Baroda on this November 07, 2019.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 25,06,120.00 (Rupees Twenty Five Lacs Six Thousand One Hundred Twenty Only) as on 25.05.2017 plus further interest & other charges thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Flat No. 206, 2nd Floor, A Wing, Shree Arjuneshwari CHSL, Nr. LPG Pump, Bhiwandi Kalyan Road, Temghar, Bhiwandi- 421302.

Date : 07.11.2019
Place : Temghar, Bhiwandi
Sd/-
Authorized Officer
Bank of Baroda

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that (1) NARESH ASWANI and (2) MANJU ASWANI are negotiating with our clients to sell their Flat No. 4 on the 5th floor in the 'B' wing of the building known as "Sea Lord", admeasuring about 1024 square feet (built-up area) (hereinafter referred to as the "Flat") situated at Sea Lord Co-operative Housing Society Limited, 117, Cuffe Parade, Mumbai- 400 005 within the District and Registration Sub-District of Mumbai along with 5 (five) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive Nos. 531 to 535 (both inclusive) under share certificate No. 107 (hereinafter referred to as the "Share Certificate") issued by the Sea Lord Co-operative Housing Society Limited (the Flat and the Share Certificate are hereinafter together referred to as the "Premises") free from all encumbrances, litigation and with clear and marketable title.

Any person having any claim against the Premises by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, tenancy, maintenance, easement or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at 410, Yusuf Building, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001 within 14 (fourteen) days from the date hereof otherwise the sale will be completed in respect of the Premises, without reference to such claims and the same, if any, shall be considered as waived.

Dated this 12th day of November, 2019
For **MLS Vani & Associates**
Sd/-
Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE

Our Client is hereby given that Our Client is investigating the title of the Immovable Property more particularly described in the Schedule hereunder belonging to Mr. Sudakar Namdeo Rokade.

We have been informed that Original Agreement executed between Mr. S.N. Chaubal and Mr. Sudakar Namdeo Rokade is misplaced and not traceable.

All persons having any legal rights, claims in respect of the said Premises whether by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at Sanjeev Kanchan & Co, Advocates, 4, Milan Building, 189, Perin Nariman Street, Fort, Mumbai 400 001 within Seven Days from the date of publication hereof failing which the claims/rights of such person(s), if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Room No. 599 Building No. 19, Tagore Nagar Tapovan Co-operative Housing Society Limited, Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai 400 083 admeasuring 217.17 Sq. Feet Carpet Area, Survey No. 113, Village Hariyali, CTS No. 352, Taluka Kuria, Mumbai Suburban Dist.

Mumbai Dated this 12th Day of November, 2019.
ADV. VINEET KANCHAN PARTNER
M/S. SANJEEV KANCHAN & CO. ADVOCATES HIGH COURT MUMBAI.
Tel: 2269 3593, 2269 9004
Cell:- 98200 72038 / 98200 90828

HIND RECTIFIERS LIMITED
Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com
Tel: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2019 (₹ in Lacs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ending 30.09.2019	Year to date figures for the current period ending 30.09.2019	Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2018
1	Total Income from Operations	8,318.18	15,153.01	5,940.43
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,070.82	1,805.01	332.15
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,070.82	1,805.01	332.15
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	752.46	1,272.33	235.21
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	751.66	1,272.94	236.40
6	Equity Share Capital	331.27	331.27	331.27
7	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)			
	Basic	4.55	7.69	1.43
	Diluted	4.55	7.69	1.43

Note: 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 11th November, 2019. The Statutory Auditors have carried out the limited review of the financial results for the quarter and six months ended 30th September, 2019 under Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulation, 2015.
2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and six months ended September 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com.

FOR HIND RECTIFIERS LIMITED
S.K.NEVATIA
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
Place : Mumbai
Dated : 11th November, 2019
hirect.com

नगरपरिषद अंबरनाथ

Website : www.ambernathocouncil.net दूरध्वनी क्र. : ०५१-२६८२३५३
ई-मेल : ambernathocouncil@gmail.com फॅक्स क्र. : ०२५१-२६८८६८८

ई-निविदा सूचना क्र. ०३ सन २०१९-२०

अंबरनाथ नगरपालिका उत्तम दर्जाचे अधिष्ठाण सेवा पुरविणेकरिता टाटा LPT९०९ चेचीसवर मिनी फायर फायटर बांधणी करून मिळणेकरिता विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या व्यक्ती/फर्म/कंपनी यांचेकडून, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद हे द्विलिफाफा पद्धतीने निविदा मागवत आहे. अट असलेली निविदा स्वीकारण्यात येणार नाही.

या निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहिल.

ई-निविदा उपलब्ध कालावधी :- दिनांक १३/११/२०१९
दुपारी १२.०० ते
दिनांक २७/११/२०१९
दुपारी ३.०० पर्यंत

ई-निविदा उघडणे :- दिनांक २७/११/२०१९
सायं ५.०० वा.

खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.
१. <http://mahatenders.gov.in>
(संदर्भ निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवरती कळविण्यात येईल)

२. मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांचे कार्यालयातील सूचना फलक

टीप :- कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मुख्याधिकारी यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे.

सही/-
मुख्याधिकारी,
अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ
जा.क्र.अंनप/वाहतूक विभाग/२०१९-२०/५७
दि:११/११/२०१९
मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांचे कार्यालय
वाहतूक विभाग, अंबरनाथ

NAVI MUMBAI MUNICIPAL TRANSPORT UNDERTAKING
Belapur Bhavan, CBD Belapur Navi Mumbai-400614

Extension Notice-3

Tender Name: SELECTION OF BUS OPERATOR FOR OPERATION AND MAINTENANCE OF 100 ELECTRIC BUSES ON GROSS COST CONTRACT BASIS UNDER FAME-II SCHEME'

Tender No. NMMT/TM/ENGG/09/2019-20

For details regarding this tender interested bidders are requested to please visit e-tendering website <https://nmmc.maharashtra.etender.in>

Transport Manager
NMMT

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED
CIN: L99999MH1994PLC080502
Regd. Office : 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri West, Mumbai 400053

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2019 (₹ in lacs, except per share data)

Particulars	Quarter ended 30 September 2019 (Unaudited)	Quarter ended 30 September 2018 (Unaudited)	Year ended 31 March 2019 (Audited)
1. Total Income from Operations (net)	22,016	32,056	113,969
2. Net Profit/(Loss) before Tax and Exceptional Items	1,476	8,920	31,763
3. Net Profit/(Loss) before Tax after Exceptional Items	1,476	8,920	31,763
4. Net Profit/(Loss) after Tax and Exceptional Items	1,069	7,731	26,648
5. Total Comprehensive Income	3,232	13,133	31,782
6. Equity Share Capital	9,551	9,511	9,551
7. Earning Per Share (of ₹ 10 each)			
Basic	1.25	8.10	28.26
Diluted	1.25	8.00	28.02

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended as at 30 September 2019, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended as at 30 September 2019 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com) www.bseindia.com and Company's websites <http://www.erosplc.com>.

2. Additional information on Standalone financial results is as follows: (₹ in lacs)

Particulars	Quarter ended 30 June 2019 (Unaudited)	Quarter ended 30 June 2018 (Unaudited)	Year ended 31 March 2019 (Audited)
Income from Operation	19,885	25,124	86,980
Net Profit/(Loss) before Tax and Exceptional Items	1,016	3,327	13,677
Net Profit/(Loss) before Tax after Exceptional Items	1,016	3,327	13,677
Net Profit/(Loss) after Tax and Exceptional Items	611	2,154	8,736
Total Comprehensive Income	612	2,145	8,776

3. The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11 November 2019.

For and on behalf of Board of Directors
Sd/-
Sunil Arjan Lulla
Executive Vice Chairman & Managing Director
DIN 00243191
Place: Mumbai
Date : 11 November 2019

NAGPUR MUNICIPAL CORPORATION, NAGPUR
e-Tender Notice

Commissioner NMC invites e-tenders for the following works. These e-tenders can be downloaded by the registered contractors of Govt. of Maharashtra's portal. The terms and conditions of e-tenders and other details/terms and conditions are available on e-tenders portal (www.mahatenders.gov.in) The sale and purchase of e-tenders can be done through internet.

Name of Department : Public Works Department (Zone-08)
Name of Head of Dept. : Shri Amin Akhter (Executive Engineer)

Sr. No.	Name of work	Estimated Cost (Rs.)	Tender Submission Start Date	Tender Sales End Date/Submission End Date At 03:00 PM
1	Construction of Swimming Pool and Beautification at Kalamna Fire Station NMC Nagpur (2nd call)	12534261	12.11.2019	28.11.2019
2	Construction of Skating Rink at Surya Nagar Mouza Paradi, Khasara No. 22,17-23, NMC Nagpur (2nd call)	49066038	12.11.2019	28.11.2019

Advt No : 454/PR
Dt : 11/11/2019
Executive Engineer (Zone - 08)
NMC, Nagpur

Government of India
Ministry of Personnel, Public Grievances & Pensions
Department of Administrative Reforms & Public Grievances
National Awards for e-Governance 2019-20
NOTICE INVITING NOMINATIONS

With a view to recognize and promote excellence in implementation of e-Governance initiatives, the Government of India presents National Awards for e-Governance every year.

Nominations are invited from Central Ministries/Departments, State/UT Governments, Districts, Local Bodies, Central and State PSUs, Academic and Research Institutions (whether government or non - government), Non-Government Institutions including startups (where public is benefitted at large) for consideration in 6 Categories as per eligibility criteria detailed in the Award Scheme.

Modalities for sending nomination along with Guidelines and other details of the award scheme are available on the Department's website www.darpg.gov.in/www.nceg.gov.in. All nominations are to be submitted online as per details given in Award Scheme. Nominations sent by hand/post/courier/fax or any other form of hard copy shall not be taken into cognizance. Editing/changes is permitted till the last date of submission.

Last date for submission of Nominations :- **09.12.2019**

Contact Details: Ms. Vibhuti Panjiyar, Under Secretary (e-Gov), Department of Administrative Reforms & Public Grievances, 5th Floor, Sardar Patel Bhawan, Sansad Marg, New Delhi-110001, email: vibhuti.panjiyar@nic.in; Tel. +91- 11-23401456
davp 32101/11/0001/19-20

MPIL CORPORATION LIMITED

CIN: L74299MH1959PLC163775
Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001
Tel: + 91 22 2203 3992 / 2205 4196 Fax: + 91 22 2208 3984
Website: www.mpilcorporation.com Email: cs@mpilcorporation.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended 31.03.2019 (Audited)
		30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019	
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
1	Total Income From Operations (Net)	36.00	34.00	46.00	70.00	65.00	138.00	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/or extraordinary items)	-5.00	1.00	2.00	-4.00	1.00	19.00	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or extraordinary items)	90.00	1.00	2.00	91.00	1.00	19.00	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or extraordinary items)	72.00	1.00	2.00	73.00	1.00	15.00	
5	Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	-	-	-	
6	Total Comprehensive Income (after tax)	72.00	1.00	2.00	73.00	1.00	15.00	
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00	57.00	57.00	
8	Earning per shares (of ₹ 10/- each) not annualized	12.63	0.17	0.36	12.80	0.18	2.65	
	Basic ₹	12.63	0.17	0.36	12.80	0.18	2.65	
	Diluted ₹	12.63	0.17	0.36	12.80	0.18	2.65	

Note:
 1. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quarter and half year ended September 30, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com
 2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016.

For MPIL Corporation Limited
Sd/-
Veena Milan Dalal
 Whole Time Director
DIN: 00062873

Place : Mumbai
Date : November 11, 2019

जाहीर सूचना

खालील परिशिष्टातील वर्णन केलेल्या मिळकतीवरील श्री. संजय हाबरे आणि सी. अंजली संजय हाबरे यांचा हक्कांनी लपवणी आणि प्रमाणित करण्यासाठी यादारे सूचना देण्यात येत आहे. सर्व व्यक्तींना खालील नमुद मिळकतीवर वा विरुद्ध गहाण, भेट, विक्री, भाडेपत्र, धारणाधिकार, भार, न्यास, देवघात, सुविधाधिकार वा अन्य जे जे काही असेल त्याद्वारे कोणताही दावा असल्यास त्याबाबत लेखी स्वरूपात निम्नव्याखरीकारांना त्यांचे कार्यालय ५९, डॉ. व्ही. बी. गोंधी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे वा सूचनेच्या प्रिन्सिपलचा ताखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा असा दावा विचारात न घेता हक्क प्रमाणित करण्यात येतील आणि जर तो असल्यास सोडून देता समजण्यात येईल.

वरील संदर्भीय परिशिष्ट

गोल्ड लिस्कोव्हो- ऑपेरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचा गुणवत्ता वाग म्हणून नावाच्या मिळकतीचा भाग वत असलेल्या, व्हिलेज चेंबूरचा सीटीएस क्र. १४४० आणि चेंबूरचा उपगमनीय योजना क्र. III चा प्लॉट क्र. ५६९ बी (मूळ प्लॉट क्र. ५६९) चा भाग असलेला) घाक जमिनीवर उभा असलेला एकूण व्हिटाअप एरिया १५७ चौरस मीटर असणाऱ्या तळमजला आणि एक वरील मजल्याचा समावेश असलेला निवासी बंगला क्र. १२ (यापूर्वी बंगला क्र. एफ म्हणून ज्ञात), जी मिळकत नोंदीकरण जिल्हा आणि उपजिल्हा, मुंबई उपनगमध्ये वृहदमुंबईतील डॉ. ए. सोपार मार्ग, चेंबूर येथे स्थित आहे.

अमोल के. टेंबे
वकील उच्च न्यायालय

JAI CORP LIMITED

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431 603, Maharashtra.
CIN: L17120MH1985PLC036500 • **Website:** www.jaicorpindia.com • **e-mail for shareholders:** cs2@jaicorpindia.com
Phone: (022) 6115 5300 • Fax: (022) 2287 5197

LOSS OF EQUITY SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following share certificates have been reported as misplaced / lost/ stolen and the registered holder thereof/claimant thereof have applied to the Company for issue of duplicate share certificate(s):

Sl. No.	Folio No.	Name of Shareholder	Distinctive Nos.		Certificate Nos.		No. of Shares	Face Value
			From	To	From	To		
1	JCL141623	Sunil Kumar Verma	5753706	5753735	31213	31215	30	Rs.10/-

The Company has notified the Stock Exchanges where these shares are listed about the loss of the share certificates. Any person(s) who has/have any claim in respect of the share certificates should write to the Company Secretary at the address given above within 15 days from the date of publication of this Notice.

In case where no objection is received within the said 15 days, the Company will proceed to issue duplicate share certificates. After issuance of duplicate share certificates, the original share certificates shall stand cancelled and any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk as to costs and consequences and the Company will not be responsible for it in any way.

for Jai Corp Ltd.
Sd/-
Company Secretary

Place : Mumbai
Date : 11.11.2019
Corporate Office: 12-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai- 400 021.
Phone: (022) 6115 5300 • Fax: (022) 2287 5197

RURAL FAIRPRICE WHOLESALE LTD

Regd. Off.: 2nd Floor, Sobo Central Mall, Pt. Madan Mohan Malviya Road, Haji Ali, Tardeo, Mumbai - 400 034, India
Tel. No. 022-3084 2200 ; Fax No. 022 - 3084 2201 CIN : U51109MH2009PLC195415

Unaudited financial results for six months/half year ended September 30, 2019 (Amt In Lakhs)

Particulars	Six months ended 30/09/2019		Corresponding Six months ended in the previous year 30/09/2018		Year ended 31/03/2019		Year Ended 31/03/2018	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
	1. Total Income from Operations	411.92	3,025.16	3,551.88	906.96			
2. Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(34.59)	6.30	3.56	(760.94)				
3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(34.59)	6.30	3.56	(760.94)				
4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(32.66)	4.66	0.70	(760.94)				
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(32.66)	4.66	0.70	(760.94)				
6. Earning Per Share (EPS) :								
(i) Basic (in Rs.)	(65.32)	9.32	1.40	(1,521.87)				
(ii) Diluted (in Rs.)	(65.32)	9.32	1.40	(1,521.87)				
7. Paid up Equity Share Capital	5.00	5.00	5.00	5.00				
8. Reserve (Excluding Revaluation Reserve)	(793.56)	(756.94)	(760.90)	(761.60)				
9. Net Worth	(788.56)	(751.94)	(755.90)	(756.60)				
10. Paid up debt Capital	76,058.18	34,751.27	36,835.91	32,777.59				
11. Outstanding Redeemable Preferences Share Capital	-	-	-	-				
12. Capital Redemption Reserve	-	-	-	-				
13. Debenture Redemption Reserve	-	-	-	-				
14. Debt Equity Ratio	(96.45)	(46.22)	(48.73)	(43.32)				
15. Debt Service Coverage Ratio (DSCR)	(208.50)	-	403.92	0.01				
16. Interest Service Coverage Ratio (ISCR)	(208.50)	-	403.92	0.01				

Note:
 (1) The above results have been approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on 11th November, 2019. These results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company in the line with the Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 (2) During the period, the company has capitalised borrowing cost of Rs 4342.02 Lakhs to the capital work in progress, which does not meet the criteria laid down in IND AS -23 "Borrowing Cost".
 (3) Formula used for computation of coverage ratios (i) DSCR = Earning before interest and tax / (Interest + Principle Repayment), (ii) ISCR = Earning before interest and Tax / Interest (iii) Debt Equity Ratio, represents loan funds (Long term and short term borrowings) / shareholder's funds (equity shares and other equity).

For and on behalf of Rural Fairprice Wholesale Limited
Sd/-
Vikas Jain
 Director

Place : Mumbai
Date : 11th November, 2019

जाहीर सूचना

तमाज जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील श्री. मालव अनिल काकड आणि श्री. कुणाल अनिल काकड यांचा पत्ता आहे - काकड हाऊस, ११, न्यू मरिन लाईन्स, मुंबई-४०० ०२० हे येथे खालील परिशिष्टात सविस्तर वर्णन लिहिलेल्या मिळकत आणि फ्लॅटचे त्यांचे चुलत भाऊ श्री. मितुल गुणवंत काकड ("मितुल") आणि श्री. निरज गुणवंत काकड ("निरज") यांच्यासह एकत्रितपणे सहालगत आहेत. अशाप्रमाणे त्यामध्ये प्रत्येकाचा २५% अविभाजित हिस्सा, अधिकार, हक्क आणि हितसंबंध आहे.

सुवाचीत मिळकत आमच्या अशिलांचे स्वर्गीय आजोबा म्हणजेच श्री. पुरुषोत्तम वी. काकड यांच्या मालकीची होती आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी सी. शांताबेन पुरुषोत्तम काकड म्हणजेच आमच्या अशिलांच्या आजोबा मालक होत्या ज्यांचे ७ नोव्हेंबर, २०१० रोजी निधन झाले. दिनांक २६ जुलै, २००६ च्या त्यांच्या अंतिम मृत्युपत्रांना ("मृत्युपत्र") स्वर्गीय सी. शांताबेन वी. काकड यांनी (i) मिळकतीमधील त्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध आणि (ii) फ्लॅटचे मालकी अधिकार, सी. प्रतिमा फिरीट काकड (आमच्या अशिलांच्या काकू, ज्या ४० पेक्षा जास्त वर्षांपासून फ्लॅटच्या निरंतर कब्जे-वहिवाटदार आहेत) यांच्या वहिवाट, वापराच्या आणि हयातभर हितसंबंधांच्या अधीन राहून समान हिश्यामध्ये आमचे अशील, मितुल आणि निरज यांच्या नावे मृत्युपत्रित दान म्हणून दिले. नामदार उच्च न्यायालय, मुंबई ने व्यवस्थापक श्री. अनिल काकड यांना मृत्युपत्राचे मृत्युपत्र प्रमाण मंजूर केले.

आमच्या अशिलांना न सांगता व लेखी संमती न घेता निरज यांनी तसे करण्याचा कोणताही हक्क/प्राधिकृत नसतानाही आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड ("आयडीएफसी") कडे त्यांचा (i) मिळकतीमधील २५% अविभाजित हिस्सा, अधिकार, हक्क आणि हितसंबंध आणि (ii) संपूर्ण फ्लॅट ("छापाईत उद्देख "ह्या मिळकती") गहाण घेतले. आमचे अशील सांगतात की, आयडीएफसी च्या नावातील गहाण मिळकतीचे अधिपत गहाण वैध नसून आमच्या अशिलांवर बंधनकारक नाही आणि म्हणून दिनांक १९ सप्टेंबर, २०१९ च्या आमच्या पत्राद्वारे आमच्या अशिलांनी आयडीएफसीकडे त्यांचा आक्षेप नोंदवला आहे जो आजपर्यंत नाकारलेला नाही किंवा त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

आमच्या अशिलांना चिंता वाटते की, आयडीएफसी गहाण मिळकती व्रथस्थ पक्षकारांना विकतील आणि/किंवा गहाण मिळकतीच्या लाभासह गहाण कर्ज अंश देऊन मिळकती केल्यास, बँका, वित्त संस्था, बिगर वित्तीय कंपनी आणि/किंवा व्रथस्थ पक्षकारांकडे अभिहस्तांतरित करतील.

पुढील काळजी घेऊन अंश देऊन मिळकती कंपनी, बँका, वित्त संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसह तमाज जनतेला यादारे सूचना देण्यात येत व गहाण मिळकती आणि/किंवा गहाण मिळकतीच्या लाभासह गहाण कर्जाच्या संबंधात कोणताही व्यवहार करण्यापासून आणि/किंवा कोणताही विक्री/खरेदी, हस्तांतरण आणि/किंवा अभिहस्तांतरण किंवा अन्यप्रकारे आडमामगि विलेख, लिखाणपत्री, करार, व्यवस्थापक कल्याणपासून दूर राहण्यास सांगण्यात येते आणि जर कोणी तसे केलं तर ते त्यांच्या खर्च आणि परिणामाच्या सर्वस्वी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या जोखमीवर असेल. असे कोणतेही कृत्य, विलेख, लिखाणपत्री, करार इ. जे केले जातील आणि गहाण कर्ज आणि/किंवा गहाण मिळकतीवरील कोणताही प्रदाने केली जातील ती आमच्या अशिलांच्या सर्वांचा अधिकार, दावे, आक्षेप, विवादांच्या अधीन असतील आणि कोणत्याही प्रकारे आमच्या अशिलांवर बंधनकारक असलेली सद्भाव मुलक देवाण घेवाण म्हणून समजली जाणार नाही.

वरील संदर्भीय परिशिष्ट
(मिळकत आणि फ्लॅटचे वर्णन)

मिळकत : सायन माटुंगा इस्टेट, स्क्रीम नं. ६, एफ वॉर्ड नं. ८४६१, स्ट्रीट नं. २०२८, सायन (पश्चिम), मुंबई-४०० ०२२ येथे स्थित तळ अधिक ३ वरील मजले असलेल्या "शांती सदन" नावाच्या व्यावर उभ्या इमारतीसह एकत्रित सुमारे ९०८.८७ चौ.मी. मोसमपिपल प्लॉट क्र. ११२, कॅंडास्ट्रल सर्व्हे क्र. ११२/६ घाक ती सर्व अखंड जमीन.

फ्लॅट : मिळकतीवर उभ्या "शांती सदन" इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील २८०० चौ. मी.मोसमपिपल क्र. ९ घाक फ्लॅट.

हीना छेडा
 भागीरथ
 मे. हरियानी अँड कंपनी.
 अँडव्होकॅट्स अँड सॉलिसिटर्स
 बख्तावर, ७ वा मजला, रामनाथ गोंयका मार्ग,
 नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२९

सांकेतिक कळजा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १ प्लॉट क्र-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४

ज्याअर्थी,
 निम्नव्याखरीकार यांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्स्युरिटी इंडेस्ट्री अँड रिस्कन्स ऑफ फायनान्सिअल अँड सेटर्स अँड एफोर्सिटी ऑफ सिक्स्युरिटी इंडेस्ट्री अँड २००२ अन्वये आणि सिक्स्युरिटी इंडेस्ट्री (एफोर्सिटी) केल्या, २००२ चा नियम ३ सहाय्यात कसम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शाखीचा वापर करून खालील नमुद कर्जदारांना सूचनेत नमुद केलेली रक्कम सरदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी मागणी सूचना निमित्त केली आहे.

सरदर कर्जदारांनी रक्कम चुकती करण्याचे कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या शाखीचा वापर करून सरदर अधिनियमाचे कलम १३(४) सहाय्यात सरदर नियमावलीचा नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेवरील खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कळजा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना साधावण करण्यात येते की, त्यांनी सरदर मिळकतीच्या देवघेचीचा व्यवहार करू नये आणि सरदर मिळकतीच्या देवघेचीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभारामध्ये राहिले.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कळजाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम	शाखेचे नाव
१.	मनोज सुर्यकांत लाळे/ रोहिणी मनोज लाळे- एलबीएफएफ०००२०२००३७/ एलबीएलसी००००३५०१०८.	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, क्रिष्णधाम सी.एच.एस.एल. एस.क्र. ७७, हिस्सा क्र. १ए, प्लॉट क्र.४, चेंबूर नागदोमिरी, वसाती ग्राण्णवियत, ता. अलिबाग, जि. त्रयवाड-४०२२०१/ नोव्हेंबर ०५, २०१९	जाने ३१, २०१९ रु. ९,१५,६४३.००/-	नवी मुंबई अलिबाग

वरील नमुद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी ३० दिवसांची यादारे सूचना देण्यात येत आहे अन्वये सिक्स्युरिटी इंडेस्ट्री (एफोर्सिटी) केल्या, २००२ चा नियम ६ व ९ अन्वये तुरुटुदारांवर सरदर सूचनेच्या प्रिन्सिपल तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : १२-११-२०१९
स्थान: नवी मुंबई-अलिबाग

प्राधिकृत अधिकारी
 आयसीआयसीआय बँक लिमिटेड

बेंटले कमर्शियल एंटरप्राइजेस लिमिटेड

सौभाग्यपूर: एम २४९ ०१एएमए १९८५ पौल्लसी ०३५३९६
बेंगलोर: एम २४९ ०१एएमए १९८५ पौल्लसी ०३५३९६
बेंगलोर: एम २४९ ०१एएमए १९८५ पौल्लसी ०३५३९६
बेंगलोर: एम २४९ ०१एएमए १९८५ पौल्लसी ०३५३९६
बेंगलोर: एम २४९ ०१एएमए १९८५ पौल्लसी ०३५३९६

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या निमाही आणि सहामाहीसाठी अलिखत अन्वेषणपत्रातील वित्तीय निष्कर्षांचे विवरण
 (₹ लाखात) (प्रति शेअर प्रती सोडून)

अनु. क्र.	वर्णन	संपलेली निमाही		
		३०-०९-२०१९ अलिखत	३०-०९-२०१९ अलिखत	३०-०९-२०१९ अलिखत
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-
२.	कार्यचलनातून निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, वित्तीय अस्थायार बाबींपूर्वी)	(०.२६)	(४.३४)	(०.४२)
३.	कार्यचलनातून निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, वित्तीय अस्थायार बाबींनंतर)	(०.२६)	(४.३४)	(०.४२)
४.	कार्यचलनातून निव्वळ नफा / (तोटा) (करनंतर, वित्तीय अस्थायार बाबींनंतर)	(०.२६)	(४.३४)	(०.४२)
५.	कार्यचलनातून एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कार्यचलनातून नफा (करोतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करोतर) घटून)	(०.२६)	(४.३४)	(०.४२)
६.	परचा झालेले स्वयंपाक भांडवल (दररोही मूल्य ₹१०/- पर्येकी)	९९.६०	९९.६०	९९.६०
७.	पुनर्मुल्यांकन राखीव संचयन राखीव (मागील वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदत दाखवण्यायोग्य)	-	-	-
८.	श्रीलिंग भांडवल (दररोही ₹ १०/-) (अर्थात)	(०.०३)	(०.४४)	(०.०४)

टीप:
 १. वरील माहिती म्हणजे सोर्स (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कल्येजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेली दुसरी निमाही आणि सहामाही अलिखत अन्वेषणपत्रातील वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुनातील उतरा आहे. ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या निमाही आणि सहामाही अलिखत अन्वेषणपत्रातील वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रकल्प कंपनी वेबसाईट (www.bentleycommercial.net) वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत.
 २. हिशेब तपासणीच्या सोमिने वरील निष्कर्षांचे परिष्कार, त्यांच्या दिनांक ३१ नोव्हेंबर २०१९ रोजी आर्चासित केलेल्या सधेत केले व त्याच तारखेस आर्चासित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सधेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अंतिम नियम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिश्चित केलेल्या कंपनीवर (भारतीय लेखा मानक) नियम २०१५, च्या अनुषंगाने आणि प्रयोग्य असतील तेवढ्या प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा वृद्धी आणि धोरणे वाचून घ्यावत येतील.

बेंटले कमर्शियल एंटरप्राइजेस लिमिटेडकरिता
Sd/-
जयेश बी. भुसानी
 Chairman & Managing Director

दिनांक : मुंबई
दिनांक : ११ नोव्हेंबर, २०१९

जाहीर सूचना

यादारे सूचना देण्यात येते की, नरेश अस्वानी आमच्या अशिलांसह सर्व बाजू, वाद यापासून मुक्त आणि स्पष्ट आणि पणनयोग्य हक्कांसह जिल्हा आणि नोंदीकरण उपजिल्हा, मुंबईमधील सी लॉर्ड को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ११७, कफ पॅड, मुंबई-४०० ००५ येथे स्थित "सी लॉर्ड" म्हणून ज्ञात बििल्डिंगच्या "बी" विंगमध्ये तळ मजल्यावरील क्र. २७ घाक त्यांची १ (एक) कव्हर्ड कार पार्किंग जागा (यानंतर "कार पार्किंग" असा उद्देख) विकण्यासाठी बोलाणी करीत आहेत.

कोणत्याही व्यक्तीला कार पार्किंगच्या विरुद्ध वारसा, गहाण, विक्री, भेट, धारणाधिकार, भाडेपत्र, प्रभार, न्यास, कुळवहिवाट, देवघात, सुविधाधिकार वा अन्य जे जे काही असेल त्याद्वारे कोणताही दावा असल्यास लेखी स्वरूपात निम्नव्याखरीकारांना त्यांचे कार्यालय ४९०, युसुफ बििल्डिंग, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००२ येथे वा तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे अन्यथा असे दावे विचारात न घेता कार पार्किंग संबंधी विक्री पूर्ण केली जाईल आणि जर ते असल्यास सोडून दिले आहेत असे समजले जाईल.

सदर दिनांक १२ नोव्हेंबर, २०१९.

एमएलएस वाणी अँड असोसिएट्सकरिता
Sd/-
अँडव्होकॅट्स अँड सॉलिसिटर्स

HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com
Tel. : +91-22-2596789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2019 (₹ in Lacs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ending		Year to date figures for the current period		Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2018 (Unaudited)
		30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2019	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations	8,318.18	15,153.01	5,940.43		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,070.82	1,805.01	332.15		
3	Net Profit/(Loss)					